Email:contact@windsormachines.com Website:www.windsormachines.com CIN:L99999MH1963PLC012642



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office:

102/103, Devmilan CHS, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) • 400604, Maharashtra, India Ph.: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285

August 10, 2022

The BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 522029

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C/ 1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Trading Symbol: WINDMACHIN

INTIMATION

[Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Dear Sir/ Madam,

In accordance with Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47(3) the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in The Free Press Journal (English) and Navshakti- (Marathi) on Wednesday, August 10, 2022, giving information of the Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022 as specified in Regulation 33 the SEBI (LODR) Regulations, 2015.

We request to take the aforesaid information on record and notify your constituents accordingly.

Thanking you,

Yours faithfully,
For WINDSOR MACHINES LIMITED

DEEPAK VYAS COMPANY SECRETARY

Encl.: as above





www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT OUR CLIENT JAN VIKAS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.. (MUM/WP/HSG/TC/14714/2009-10) Is Owner In respect of Property acquired by Unilateral Deemec Conveyance Dt 17.08.2020 & Deed Of Rectification Dt 24.03.2021 in respect of Land admeasuring 1698.7 Square Meters bearing SURVEY NO 31 HISSA NO 3 CORR. C.T.S. No.-383/E of Revenue Village Valnai, Taluka Goregaon, M.S.D, together with Building known as 'Jan Vikas' standing thereon consisting of Gr. Plus 4 Upper Fir having 79 Flats & 13 Shops in the existing Building of the said Jan Vikas Society situated at Sunder Lane, Off Marve Road, Orlem Village, Malad (W)

situated at Sunder Lane, Off Marve Road, Orlem Village, Malad (W), Mumbai-400 064 ("SAID PROPERTY").

Pursuant to Special General Body Meeting held & resolution Dt 29.07.2022 & 07.08.2022 passed by our Client, Memorandum Of Understanding Dt. 29.09.2019 executed by our Client in favour of M/S. Shri Sai Realtors through its Partner Vipul K Chheda & Parul Vipul Chheda, having Office at C-101, Saibaba CHSL, Sector 9, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067, stood revoked, cancelled & terminated by an applicable of the Control o terminated by our Legal Notice Dt. 09.08.2022 issued to Developer as Developer has Committed Breaches of Terms And Conditions of the said Memorandum Of Understanding & failed & neglected to comply with the obligations. Public in general not to deal with Partners of M/S Shri Sai Realtors in respect of said Property. Dated this 10th day of August, 2022.

Mahendra Khimji Shah, Advocate High Court Piyush Mahendra Shah, Advocate & Solicitor, England & Wales

406, Hamam House, Hamam Street, Ambalal Doshi Marg

Fort, Mumbai-40000

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600

Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018
Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

				(Rs. In Lakh	s, except EPS)		
C			Quarter Ended				
Sr. No.	Boothoulous	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022		
NO.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	26.37		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	26.37		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	20.74		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2641.76)	(1552.79)	3967.80	5639.67		
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90		
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	9097.80		
8	Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)						
	a) Basic (Rs.)	(5.27)	(4.74)	(7.33)	8.33		
	b) Diluted (Rs.)	(5.27)	(4.74)	(7.33)	8.33		

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with BSE $Limited \ under \ Regulation \ 33 \ of \ the \ SEBI (Listing \ Obligations \ and \ Disclosure \ Requirements) \ Regulations, \ 2015. \ The \ full \ format \ of \ Constant \ and \ Disclosure \ Requirements)$ Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website

For Sarvamangal Mercantile Company Limited

Place: Mumbai Date: August 09, 2022 (DIN:00192609)

eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1* Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email: investor@eclerx.com Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022							
	(Rupees in million, except per share da						
			Year ended				
Particulars Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
Total income from operations	6,178.35	5,916.65	4,862.60	21,603.45			
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87			
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	995.14	1,184.00	920.36	4,177.58			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	825.48	1,174.82	969.92	4,207.35			
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	331.11	330.98	341.31	330.98			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				15,357.18			
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)							
Basic	29.97	35.87	26.84	123.81			
Diluted	29.44	35.16	26.55	121.57			

Extract of Unaudited Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2022

		Quarter ended				
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022		
Faiticulais	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations	4,347.16	4,280.76	3,437.13	15,513.12		
Profit before tax	968.57	1,273.27	1,102.80	4,768.18		
Profit after tax	720.22	954.61	821.18	3,548.96		

Note: 1. The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges vebsites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website **www.eclerx.com**

For and on behalf of Board of Directors

Place: Mumba Date : August 09, 2022

Date: 9th August 2022

PD Mundhra **Executive Director** **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients namely Mrs. Priti Kalpesh Mehta and Mr. Narendra Shantilal Parikh are negotiating with the owners namely Mrs. Ashwini Arun Karanje (nee Rekha Bhikaji Malpekar), Mrs. Reshma Ajay Malpekar, Mr. Sahil Ajay Malpekar to purchase a Flat being No. 1604, on 16" Floor of the building known as "LIFESCAPES ARIHANT", and more particularly described in the Schedule hereunder written, with all their rights, and beneficial interests in a registered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November, 2014, bearing Serial No. BBE1/10714-2014 dated 21.11.2014, and more particularly described in the Schedule hereunder written.

Any person or persons claiming any right, title, interest or claim in the aforesaid Flat and the above registered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November, 2014 in any manner including by way of Agreement (oral or written), undertaking arrangement, sole trapsfor expenses. undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, release, trust, lease, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, inheritance, succession, lien, easement, possession, right of prescription, any adverse right, title, interest, or claim of any nature, dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise is herebated upon and required to make the same known to the undersigned in writing within 1. days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. Room No. 29, 2rd Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort, Mumbai – 400 001, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the transaction may be completed at the option of the parties named above in the event that the negotiations are finalized.

SCHEDULE OF PROPERTY

Flat No. 1604, admeasuring about 373.08 square feet of carpet area equivalent to 431.42 square feet of built up area on Sixteenth Floor of the building known as "LIFESCAPES ARIHANT", constructed on the plots of land bearing Cadastral Survey Nos. 1296 and 1297 of Girgaon Division, Mumbai, situated, lying and being at V. P. Road and Navalkar Lane, Girgaon, Mumbai – 400 004 together with their entire rights, title and interest in the egistered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November Mr. Prakash D. Goriya

High Court Mumbai, Room No. 29, Second Floor, Bombay Mutual Chambers Hamam Street, Fort, Mumbai – 400 001. Telephone - 2264 2024, Mobile 98201 95375

Nashik Municipal Corporation, Nashik

Malaria Department

CORRIGENDUM NO.02 (Second Extension) Nashik West, New Nashik (Cidco), Satpur Division (Of E-Tender Notice No.03/2022)

Tender No.02

The date of E-Tender No.03/2022 for "Daily spraying &

fogging activity for control of vector borne disease unde Urban Malaria Scheme in Nashik Municipal Corporation" is given Second extension as below.

1)	Date of Online Purchase	from Dtd. 08.08.2022 to
	of Blank Tender form	17.08.2022 at 3.00 p.m.
2)	Date of submission of	On or before Dtd. 17.08.2022
	Technical & Financial bid	at 3.00 p.m.
3)	Date of Opening	On Dtd. 18.08.2022 at 03.00
		p.m. (if possible)

Please note that those who had already purchased the tender o already submitted the bids, they need not repurchase o resubmit the bid as their previous bid will be considered.

- Detailed tenders i.e. Technical specifications, tender Notice CSD, Corrigendum are available on our website https://mahatenders.gov.in.
- 2. Hon.commissioner, NMC, Nashik reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason thereto.

नसंपर्क/जा.क. १०४ दि.०८/०८/२०२२

Commissioner Nashik Municipal Corporation Nashik

Sd/-

TERRAFORM REALSTATE LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN: L27200MH1985PLC035841 Web: www.terraformrealstate.com; E-mail: secretarial@terraformrealty.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2022

Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	0.00	0.01	0.00	0.01
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	(3.36)	(0.70)	(3.22)	(4.91)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.36)	(0.70)	(3.22)	(4.91)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.36)	0.48	(3.22)	(3.73)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	(3.36)	0.48	(3.22)	(3.73)
6	Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00
7	Other Equity excluding Revaluation Reserve				
	(as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinuing operations)				
	(not annualised)				
	Basic / Diluted EPS	(0.67)	0.10	(0.64)	(0.75)

- The above results for the quarter ended 30 June 2022 are reviewed and recommended by the Audit Commit and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 8th August 2022 and are subjected to a "Limited Review Report" by the Statutory Auditor. The Un-Audited Finacial Results for the Quarter ended 30.06.2022 of the Company are available on the Company's
- website www.terraformrealstate.com and also available on BSE Ltd. respectively. The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards
- Dulas 2015 (Ind AS) proscribed under Section 132 of the Comm practices and policies to the extent applicable
- The figures of previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary

. The figures in `Lakhs are rounded off to two decimals For and on behalf of the Board of Directors of

Date: 8th August, 2022

(₹ in Million, except per share data)

CONSOLIDATED

Vimal K. Shah (Director: DIN - 00716040)

3 months

(0.21)

(0.21)

vebsites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company www.windsormachines.com.



Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 001 (M.P.) Phone: 0731-2543402, 2433231, Email:csmidindia@gmail.com, www.midindiaindustries.com

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended on June 30, 2022 {Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015}

Particulars	30.06.2022	Ended 30.06.2021	Year Ended
Particulars		30.06.2021	21 02 2022
	// III II		31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income From Operations (Net)	563.18	196.51	1901.32
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	37.86	-0.47	78.48
Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	37.86	-0.37	78.81
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	31.95	-0.37	51.94
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	31.95	-0.37	52.25
Equity Share Capital	1630.00	1630.00	1630.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-2108.03
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	0.20 0.20	0.00 0.00	0.32 0.32
	(before Tax, Excéptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 37.86 37.86 37.86 37.86	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 0.20 0.00

Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 is available on the website of the Company www.midindiaindustries.com and stock exchange i.e. www.bseindia.com.

For Mid India Industries Limited Sd/-

Sanjay Singh, Chairman & Managing Director DIN: 01548011 Place: Indore Date: 08.08.2022



HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078, Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 30TH JUNE, 2022

		•		(< III Lakiis
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ending 30.06.2022	Year to date figures for the current period	the previous year
			ending 31.03.2022	30.06.202
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited
1	Total Income from Operations	7,264.06	37,210.06	7,345.0
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(320.85)	1,116.20	231.70
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(320.85)	1,116.20	231.70
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(227.08)	779.85	154.73
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(224.83)	789.90	158.02
6.	Equity Share Capital	331.27	331.27	331.27
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year		10,412.68	
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)			
	Basic	(1.37)	4.71	0.99
	Diluted	(1.36)	4.68	0.9

- 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 9th August, 2022. The Statutory Auditors have carried out the Limited Review of the financial results for the quarter ended 30th June, 2022 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015
 - 2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com.
 - FOR HIND RECTIFIERS LIMITED

Place: Mumbai Dated: 9th August, 2022 **SURAMYA NEVATIA**

₹ in Lac

27,122.98

0.34

0.34

MANAGING DIRECTOR & CEO

hirect.com



WINDSOR MACHINES I

WINDSOR

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

Accounting

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022 STANDALONE CONSOLIDATED

Preceding Corresponding 3 months in Corresponding Accounting Preceding ended 3 months Year ended ended 3 months Year ended Particulars the previous the previous ended on ear ended of 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 31.03.2022 30.06.2022 31.03.2022 31.03.2022 30.06.2021 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations 5 409.04 12 202.81 33 934.89 5 514.33 13 580.11 37 186.80 Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax) 1,136.88 (470.15) 1,868.68 (1,110.16)1,308.68 713.23 (196.09)(924.43)Net Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) 1,136.88 (470.15) 1,868.68 (1,110.16)1,308.68 713.23 (196.09)(924.43)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) (136.98)828.05 (349.45)1.377.93 (1.051.05)999.85 (803.73)222.48 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax) (153.11)853.93 (355.95)1.341.23 (970.19) 820.54 (680.32)449.48 Equity Share Capital 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64

27,654.94

2.12

2.12

(1.62)

(1.62)

1.54

1.54

(1.24)

(1.24)

Diluted

7. Other Equity

operations) Basic

Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discountinued

mmended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on August 9 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the

(0.54)

(0.54)

1.28

1.28

Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ender

on August 12, 2020, Balance 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021, Total amount of Rs. 284,79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still

outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement. In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended June 30, 2022 amounting to Rs. 229.29 Lakhs, for financial year ending March 31, 2022 amounting to Rs. 919.67 Lakhs and for financial year

ending March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakh.

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300

Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarte ended June 30, 2022 amounting to Rs. 104.71 Lakhs, for the Financial Year ended March 31, 2022 amounting to Rs. 420.00 Lakhs and for the Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 420.00 Lakhs. The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange

By Order of the Board For Windsor Machines Limited Vinay Bansoo **Executive Director & CEO**

(DIN: 09168450)

Place: Mumbai Date: August 09, 2022

Sr.	Particulars	(Quarter ende	ed	Year ended	Quarter ended			Year ended
No.	Faiticulais	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	24.60	108.12	178.36	728.89	2,318.18	3,713.33	1,704.13	7,649.98
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	9.62	(1,856.60)	7.20	(1,770.11)	15.22	164.68	(29.16)	358.58
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	9.62	(1,831.61)	7.20	(1,810.62)	15.22	189.66	(29.16)	318.07
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	10.29	(1,832.74)	7.21	(1,811.28)	12.69	188.99	(23.17)	367.04
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	10.29	(1,832.96)	7.21	(1,811.50)	12.69	188.77	(23.17)	366.82
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80
7	Other Equity	-	-	-	300.46	-	-	-	194.05
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89
	(ii) Diluted	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89

RAVINDRA ENERGY LIMITED

Regd. Off.: BC 109, Davidson Road, Camp, Belagavi-590001, Karnataka, India.

Tel. No.: +91-831-2443225 / 226 / 227 | Fax No.: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

STANDALONE

(ii) Diluted 0.08 (13.65) 0.06 | (14.27) Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchange website (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

For Ravindra Energy Limited Place: Mumbai Sd/-

Chairman

आरबीएल बँक लि. द्वारे अर्जामधील अंतरिम आदेशा द्वारे, सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत, प्रतिवादी क्र. प म्हणजेंच श्री. किशोर माहतानी यांना फ्लॅट क्र. २१ पाचवा मजला. सेठ चेलाराम लोकमल को-ऑप हाऊ सोसा लि., ओनर्स कोर्ट, ए रोड, चर्चगेट, मुंबईच्या संदर्भामधील त्यांचे १/३ रे शेअर्सच्या संदर्भासह

जसेच्या तसे ठेवण्यास सांगितले आहे. वरील अनसरुन, सामान्य नागरिकांना सल्ला देण्यात येतो की, सदर मिळकतीशी किंवा वरील उल्लेखित मिळकतीमध्ये कोणतीही व्यक्ती कोणत्याही बाबतीत व्यवहार किंवा कोणत्याही प्रकारचा हितसंबंध निर्माण करीत असल्यास त्यांनी त्याच्या स्व:ताच्या जोखीव आणि जबाबदारीवर करावा. वरील पाहता, जर यावन कोणताही अधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ते न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामागरे होईल. पुढील स्पष्टीकरणाकरीता, कृपया निम्न-स्वाक्षरीकारांना संपर्क साधावा

> प्राधिकत अधिकारी आरबीएल बँक लि 077-866788

जाहीर सूचना यादारे सचना देण्यात येते की. श्री. ईश्वर आर. चावला हे ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू), मुंबई ४००१०१ येथे स्थित तिरुपती टॉवर्स सीएचएस लि. अशा चात द्यारतीमधील फ्लॅट क. बी/६२ चे मालक आणि ताबेदार आहे. की, फ्लॅट क्र. बी/६२, च्या

(१) श्रीम. तबस्सूम खान आणि श्री. सय्यद विलायत हुसेन यांच्या दरम्यान आणि निष्पादित आणि बनविलेले उ दिनांक ०८.०६.१९९४ रोजीचा विक्रीचा मूळ करार, २) श्री. सय्यद विलायत हसेन आणि १) श्री. रामिकशन डी चावला आणि २) श्री. ईश्वर आर. चावला यांच्या दरम्यान आणि निष्पादित आणि बनविलेले दिनांक १६.०९.२००२ रोजीचा मळ करार कायमचे हरविलेले आणि/किंवा गहाळ झालेली आहे.

कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद करारावर, सदर फ्लॅट क. बी/६२ वर किंवा मध्ये. किंवा कोणत्याही भागासंबंधित भाडेपट्टा, धारणाधिकार, भेट, परवाना. वारसा, विक्री, देवाणघेवाण, सुविधाधिकार, गहाण प्रभार किंवा अन्य काही कसाहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या सचनेच्या प्रसिद्धीपासन १५ . दिवसांच्या आत दस्ताऐवजी परावासह अशा दावा कार्ह असल्यास त्या स्पष्ट प्रकार त्यामध्ये तपशीलवारपणे नमूद करून खाली नमूद पत्त्यावर लेखी निम्नस्वाक्षरीकारांना सदर कळवावा. जर वरील नमूद वेळेत कोणताही आक्षेप न प्राप्त झाल्यास तर वरील नमूद टस्तावेजांसाठी कोणत्याही टावेटार नसल्याचे गहीत धरले जाईल. जर वरील नमूद दस्तावेज सापडल्यास त्यांनी खाली नमुद पत्त्यावर सदर परत करावा.

स्मिता आर. घाडी दिनांक : १०.०८.२०२२ वकील, उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ७६/ईएमपी७५/ फेज ४, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१

मॅगेल्लॅनिक क्लाऊड लिमिटेड

सीआयएन नं. एल७२१००एमएच१९८१पीएलसी३३९०९५ नों. का.: १०१, वीणा रॉयल, शंकर लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई, मुंबई शहर महाराष्ट्र - ४०००६७.

वेबसाईट : www.magellanic-cloud.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

					(रु. लाखात)			
अ.			अलिप्त र्	नेष्कर्ष	कर्ष			
क्र.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
		३०.०६.२०२२ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित			
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,३३१.५४	१,२००.८७	९६३.६६	४,३३८.३१			
٦.	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा)	१६९.६८	86.06	३९.१२	२८८.३१			
₹.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबींनंतर)	१६९.६८	٥٥.٥٤	३९.१२	२५२.९४			
٧.	समभाग भांडवल	२,८०८.६३	२,५१६.६९	२,५१६.६९	२,५१६.६९			
٩.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/- चे)							
	मूलभूत :	0.52	0.88	०.१६	१.१५			
	सौम्यिकृत :	०.६२	0.88	०.१६	१.१५			
ξ.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे)							
	मूलभूत :	0.52	0.88	٥.१८	१.१५			

ઝા.		एकात्रत । नण्कप			
क्र.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०.०६.२०२२ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८,७९२.५७	६,६६२.२६	६,१९९.६२	२८,२७७.४४
٦.	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा)	१,००७.८६	१५८.८६	८.०६	२,९४५.८५
₹.	समभाग भांडवल	२,८०८.६३	२,५१६.६९	२,५१६.६९	२,५१६.६९
٧.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्याँकित राखीव वगळून)	-	-	-	५,२०१.९६
ч.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/- चे)				
	मूलभूत :	3.90	٥.६३	εο.ο	११.७१
	सौम्यिकृत :	3.90	٥.६३	εο.ο	११.७१
ξ.	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे)				
	मूलभूत :	3.90	٥.६३	εο.ο	११.७१
	सौम्यिकृत :	₹.७०	۶۶.٥	۶٥.٥	११.७१

. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण संचालक मंडळाच्या ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत अभिलिखित केले.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची **वेबसाई**ट www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.magellanic-cloud.com वर उपलब्ध आहे.

सही / -

(रु. लाखात)

जगन मोहन रेड्डी थुम्मा ठिकाण : मुंबई दिनांक : ०९.०८.२०२२

RAVINDRA ENERGY LIMITED

Regd. Off.: BC 109, Davidson Road, Camp, Belagavi-590001, Karnataka, India.

Tel. No.: +91-831-2443225 / 226 / 227 | Fax No.: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(₹ in Million, except per share data)

	(*								
			STAND	ALONE		CONSOLIDATED			
Sr.	Particulars	C	Quarter ende	:d	Year ended	G	uarter ende	ed	Year ended
No.	Faiticulais	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	24.60	108.12	178.36	728.89	2,318.18	3,713.33	1,704.13	7,649.98
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	9.62	(1,856.60)	7.20	(1,770.11)	15.22	164.68	(29.16)	358.58
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	9.62	(1,831.61)	7.20	(1,810.62)	15.22	189.66	(29.16)	318.07
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	10.29	(1,832.74)	7.21	(1,811.28)	12.69	188.99	(23.17)	367.04
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	10.29	(1,832.96)	7.21	(1,811.50)	12.69	188.77	(23.17)	366.82
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80
7	Other Equity	-	-	-	300.46	-	-	-	194.05
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89
	(ii) Diluted	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock

> For Ravindra Energy Limited Sd/-

Place: Mumbai Date: 9th August 2022 Chairman



WINDSOR MACHINES LIMI

WINDSOR

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. $\textbf{Website:} \ \underline{www.windsormachines.com} \ \textbf{Email:} \ \underline{contact@windsormachines.com}$ CIN: 1 99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022 ₹ in Lac

			STAND	ALONE			CONSO	LIDATED	
Sr. No.		3 months ended on	Preceding 3 months ended on	Corresponding 3 months in the previous	Accounting Year ended on	3 months ended on	Preceding 3 months ended on	Corresponding 3 months in the previous	Accounting Year ended on
		30,06,2022	31,03,2022	year ended on 30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	year ended on 30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations	5 409.04	12 202.81	4 349.43	33 934.89	5 514.33	13 580.11	4 913.55	37 186.80
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(196.09)	1,136.88	(470.15)	1.868.68	(1,110.16)	1,308.68	(924.43)	713.23
3.	Net Profit / (Loss) for the period	(130.03)	1,100.00	(470.10)	1,000.00	(1,110.10)	1,000.00	(324.40)	710.20
٥.	before tax (after Exceptional items)	(196.09)	1,136.88	(470.15)	1,868.68	(1,110.16)	1,308.68	(924.43)	713.23
4.	Net Profit / (Loss) for the period	(400.00)	000.05	(240.45)	4 077 00	(4.054.05)	000.05	(000 70)	000.40
_	after tax (after Exceptional items)	(136.98)	828.05	(349.45)	1,377.93	(1,051.05)	999.85	(803.73)	222.48
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss)								
	for the period (after Tax) and Other								
	Comprehensive Income (after Tax))	(153.11)	853.93	(355.95)	1,341.23	(970.19)	820.54	(680.32)	449.48
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-	27,654.94	-	-	-	27,122.98
8.	Earnings Per Share (of ₹2/- each)								
	(for continuing and discountinued								
	operations)	(0.24)	1 20	(0.54)	2.12	(4.60)	1.54	(4.24)	0.34
	Basic:	(0.21)	1.28	(0.54)	2.12	(1.62)	1.54	(1.24)	
	Diluted:	(0.21)	1.28	(0.54)	2.12	(1.62)	1.54	(1.24)	0.34

Note: The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on August 9

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules

The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not

a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement.

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended June 30, 2022 amounting to Rs. 229.29 Lakhs, for financial year ending March 31, 2022 amounting to Rs. 919.67 Lakhs and for financial year ending March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakh.

However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended June 30, 2022 amounting to Rs. 104.71 Lakhs, for the Financial Year ended March 31, 2022 amounting to Rs. 420.00 Lakhs and for the Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 420.00 Lakhs.

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange

vebsites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company www.windsormachines.com. By Order of the Board

For Windsor Machines Limited Vinay Bansod Executive Director & CEO

(DIN: 09168450)

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भामध्ये श्रीम. निराबाई पांडुरंग पाटिल श्री. गणेश पांडरंग पाटिल, श्री. सुबोध पांडरंग पाटिल, श्री. रंजनी प्रकाश कासार, सौ. सरला काळुराम पाटिल, सौ मोदिनी मधुकर भोईर, सौ. ज्योत्सना भरत पाटिल आणि सौ. भाविका भरत पाटिल (मालक) यांचे हक्क, नामाधिका

कोणत्याही व्यक्तींना परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क नामाधिकार, इस्टेट, शेअर किंवा हितसंबंध जसे की करार, मागणी, वारसाहक्क, विक्री, हस्तांतर, अदल अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, प्रसंविदा, करार, वारसा, दावा, तावा, भोगवटा, भाड्याने देणे, पाडेच्य पोट-भाडेपट्टा, प्रलंबित वाद, अदलाबदल, परवाना, धारणाधिकार, शेअर, कुळवहिवाट, पोट-कुळवाहिवाट, निर्वाह सुविधाधिकार, मृत्यूपत्र, मयत, अंत्यदान, विभागणी, वाद, हुक्स, जमी, निषेधाज्ञा आदेश, संपादन, अधिप्रहण, भार विकास हक्क, संयुक्त उपक्रम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्रिम, एफएसआय/टीडीआर चा वापर किंवा कायद्याच्य कार्यचलनाद्वारे किंवा अन्य किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याचा कोणत्याही भाग किंवा त्यावरील संख्वना/नांवर किंव परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा विकास/विक्री करण्याचा मालकांचा हक्क किंवा अन्य काहीहीं असल्यास तसे लिखित स्वरुपात पुष्ठ्यर्थ दस्तावेजीय पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतीसह निम्मस्वाक्षरीकारांना तिचा पत्त फ्लॅट क्र. १८०५, १८ वा मजला, वेलेनसीया पॅराडाईज, डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनलगत, लेमिंग्टन रोड, ग्रँट रोड (पूर्व) मुंबई-४०० ००७ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, कोणतेर्द तसे प्रस्तावित दावे, हक्क किंवा नामाधिकार असल्यास ते त्यागीत आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि मालव आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकितांवर ते बंधनकारक असणार नाही. परिशिष्ट ("सदर जिमन")

आता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमधील **(एमबीएमसी)** आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा ठाणे मधील जाता का किया निवास किया है। जिस्सा का तालुका आणि जिल्हा ठाण वेथील खालील तत्वनामधील तपुर अशा गाव राय वेथे स्थित, बसलेल्या आणि असलेल्य जुना सब्हें क्र./हिस्सा क्र. जोडलेला नविन सर्ह्हें क्र./हिस्सा क्र. एकुण मोजमापित १८७० चौ.मीटर्स धारव खालील तक्त्यामधील नमुद अशा जिमनीच्या भाग आणि विभागामधील सर्व ते हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध

विराल तपशाल याखालाल तक्त्यामध्य दिसत आहे:-							
अ. क्र.	गाव	सर्व्हे क्र. (जुना)	सर्व्हे क्र. (नविन)	हिस्सा क्र.	क्षेत्र (चौ.मीटर्स मध्ये) (सदर जमिन)		
१	राय	१७४	68	36	९९०		
2	राय	१७३	८२	१	८८०		
					१८७०		

सौ. देवयानी प्रकाश कारंडे ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशील दी बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन, नोंदणी क्र. २८३ धारक इंडियन ट्रेड युनियन्स ॲक्ट, १९२६ च्या संबंधित तरतुर्दीअंतर्गत रितसर नोंदणीकृत एक नोंदणीकृत युनियन आणि ज्यांचा पत्ता येथे ४२, केनेडी ब्रिज, मुंबई - ४०० ००४ यांनी दिनांक १४-०६-२०२२ रोजीच्या रद्द करण्याच्या सूचनेअन्वये (१) दिनांक ११-०९-२००९ रोजीचा विकास करार, (२) दिनांक १९-१२-२०१६ रोजीचा पुरक करार, (३) दिनांक ०८-०६-२०१८ रोजीचा मिळकतीच्या विकासाकरिता असलेले कुळमुखत्यारपत्र आणि (४) वीरा होमस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचा पत्ता येथे ए ०१-०२, पी१, टॉवर बी, शिरोमणी टॉवर, राजकमल स्ट्रिडयो, डॉ. एस.एस. रोड. परेल. मंबई - ४०० ०१२ हे रितसर रह केले आहेत आणि त्यामळे येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या स्थावर मिळकतीच्या संदर्भासह त्यांना सोपवलेले आणि दिलेले सर्व विकास अधिकार तातडीने रद्द करण्यात

सूचना घ्यावी की, जे कोणी वीरा होम्सस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह आणि/किंवा कोणतीही व्यक्ती सदर येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या स्थावर मिळकतीच्या संदर्भात आणि/किंवा त्यासंबंधी करिता किंवा वतीने कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत असल्यास त्यांनी तो सर्वस्वी आणि संपूर्णपणे स्वत:च्या जोखीम, खर्च आणि त्याच्या परिणामांसह करावा आणि त्यानंतर त्याला कोणत्याही हक्कदारीचा दावा करण्याचा अधिकार नसेल

वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

दादासाहेब फाळके रोडची पूर्व दिशा येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या मोजमापित २६६४.०० चौरस यार्डस किंवा तत्समशी संलग्नित एकुण २२२७.८० चौरस मीटर्स, मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील दादर-नायगाव विभागाची जिमन महसूल जुना सर्व्हे क्र. २०९, ५७७, ५७८, ५८२ आणि नवीन क्र. १३५२, १३५३ आणि १३५४ आणि नवीन सर्व्हे क्र. १/२०१९, १/२०२०, ३/२०२० आणि ४/२०२० आणि संबंधित कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ७५ धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग एकत्रित सह त्यावर उभारित रचना आणि वॉर्ड क्र. एफ/एस क्र. ७८५-७८७ आणि ७९३, स्ट्रीट क्र. १४५, १४७ आणि १५३ आणि नवीन वॉर्ड क्र. ७८५ (१), ७८५ (२) आणि नवीन स्ट्रीट क्र. १४५ आणि १४५-ए अंतर्गत महानगरपालिकेद्वारे मूल्यांकित. सदर दिनांक १० ऑगस्ट, २०२२.

मे. शाह ॲण्ड फुरिया असोसिएट्स करिता

वकील आणि सॉलिसिटर्स

eClerx

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड

CIN: L72200MH2000PLC125319 नोदंणीकृत कार्यालय: सोनावाला बिल्डींग, १ला मजला, २९ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०००२३, भारत, फोन:+९१ (२२) ६६१४८३०१, फॅक्स क्र.+९१(२२)६६१४८६५५

ईमेल: investor@eclerx.com वेबसाईट : www.eclerx.com

न्फरन्स (व्हीसी)/अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या २२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल माहिती

समभागधरधारकांनी कृपया नोंद घ्यावी की ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागधारकांची २२वी सर्वसाधारण सभा ('एजीएम') व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे कंपनी कायदा, २०१३ ('कायदा' च्या लागू असलेल्या तरतुदींच्या आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, २०१५ ह्यांच्या सह वाचल्या नाणाऱ्या कंपनी व्यवहार मंत्रालय ('एमसीए') च्या साधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांकित मे ५, २०२२, सामान्य परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांकित डिसेंबर १४, २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांकित जानेवारी १३, २०२१, सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/ CMD2/ CIR/ P/ 2021/11 दिनांकित जानेवारी १५,२०२१ आणि जारी करण्यात आलेली अन्य लागू परिपत्रके च्या मान्यतेच्या अनुषंगाने एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात येणाऱ्या व्यवसायावर विचार करण्यासाठी बुधवार, सप्टेंबर २१, २०२२ रोजी दुपारी १२.३० वा. घेण्यात येईल ज्याची सचना योग्य वेळेमध्ये समभागधारकांना पाठविण्यात येणार आहे

उपरोक्त नमूद एमसीए आणि सेबी परीपत्रक (कां) च्या मान्यतेच्या अनुसार एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्षे २०२२ सातीचा वार्षिक अहवाल असा समभागधारकांना पातविण्यात येईल ज्यांचे इलेक्टॉनिक स्वरूपात ज्यांच्या ईमेल एड्रेसची नोंद कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ह्यांच्याकडे करण्यात आली आहे अशा सर्व समभागधारकांना पाठविण्यात येईल. तथापि, सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.eclerx.com</u> ह्या संकेतस्थळावर आणि कंपनीचे समभाग जिथे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेसच्या संकेतस्थळांवर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ईमेल एड्रेसेस नोंदविण्यासाठी / अपडेट करण्यासाठी पद्धत :

- तमभागधारक ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या ईमे एड्रेसेसची नोंद/अपडेट केलेले नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की कंपनीचा https://eclerx.com/investor-relations/forms-for-physical-shareholders/ या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आलेल्या फॉम ISR-1 द्वारे करावे आणि समभागधारक ज्यांनी अप्रत्यक्ष स्वरूपात समभागांची धारणा केली आहे त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यानी त्यांच्या ईमेल एड्रेसेसची नोंद त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ह्यांच्याकडे करावी.
- इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके, इत्यादी सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त होण्यासाठी https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx वर क्लिक करावे आणि त्यांच्या ईमेल एड्रेसेसची तात्पूरती नोंद करण्यासाठी त्यांच्या धारणेच आणि कागदपत्रांचा आवश्यक तपशिल उपलब्ध करून द्यावा.

एजीएममध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर मतदानाची पद्धत :

रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात येणाऱ्या व्यवसायावर सभासदांना त्यांचे मतदान दुरस्थ मतदान किंवा एजीएमदरम्यान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ई–मतदानासाठी लॉग इन अधिकारपत्रे उपरोक्त नमूद करण्यात आल्यानुसार ईमेल एड्रेसेस नोंद करण्यात आल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल. दूरस्थ मतदान आणि एजीएम दरम्यान मतदानाची तपशिलवार प्रकिया प्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा केलेल्या आणि/किंवा ज्यांनी त्यांच्या ईमेल एड्रेसेस नोंदणी अजूनपर्यंत केलेली नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात येईल.

अंतिम लाभांशाचे प्रदान :

- समभागधारकांनी कपया नोंद घ्यावी की संचालक मंडलाने त्यांच्या मंगलवार मे २४ २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रती समभाग रु. १/- अंतिम लाभांशाचे प्रदान करण्यासाठी शिफारस करण्यात आली, जे आगामी एजीएममध्ये समभागधारकांच्या द्वारे संमत करण्यावर आधारित असेल. अंतिम लाभांशाचा नोंदीचीतारीख शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२ आहे. अंतिम लाभांश जर सभासदांद्वारे संमत करण्यात आला तर त्याचे प्रदान बुधवार, सप्टेंबर २१, २०२२ रोजी किंवा त्यानंतर असे समभागधारक ज्यांची नावे शक्रवार, ऑगस्ट १९, २०२२ अनसार सभासदांच्या नोंदवही मध्ये आहेत त्यांना करण्यात येईल. अंतिम लाभांशाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असा समभागधारकांना करण्यात येईल ज्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशिल अपडेट केला आहे. ज्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशिल अपडेट केलेला नाही अशा समभागधारकांच्या नोंदविण्यात आलेल्या पत्त्यावर डिमांड ड्राफ्ट द्वारे पाठविण्यात येईल. अनावश्यक होणारी वेळेची दिरंगार्ड टालण्यासाठी समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशिल डिपॉझिटरी पार्टीसिपंट (जर अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये समभागांची धारणा केली असल्यास) किंवा कंपनीच्या आरटीए (जर प्रत्यक्ष स्वरूपात समभागांची धारणा केली असल्यास) einward.ris@kfintech.com, या ईमेल वर पाठवून, जर प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली असल्यास त्यांनी नाव, फोलियो क्र., बँकेचे नाव आणि शाखेचा पत्ता, खाते क्र. आयएफएससी आणि एमआयसीआर तपशिल स्पष्टपणे नमूद करावा आणि पॅन कार्ड आणि रद्द केलेल्या धनादेशाची स्वसाक्षांकित प्रत सोबत जोडावी.
- वित्तीय कायदा. २०२० च्या अनसार एप्रिल १. २०२० नंतर कंपनीदारे प्रदान करण्यात आलेला लाभांशावर, सभासदाच्या बाजूने ते करपात्र असेल आणि समभागधारकांना प्रदान करण्यात येणाऱ्या लाभांशामधून विहित दराने उद्गम कर कपात ('टीडीएस') करण्यात येईल. तथापि, पॅन कार्ड असलेल्या निवासी समभागधारकांना ज्यांच्या लाभांश आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रु. ५,०००/ – पेक्षा अधिक नसेल त्यांच्या लाभांशामधून टीडीएस कपात करण्यात येणार नाही.
- सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांच्याशी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचा म्हणजेर टीडीएस आणि कर सवलतीचा संदर्भात समभागधारकांना पाठविण्यात आलेली माहितीचा संदर्भ घेण्यात यावा. आणि नमूद पत्रव्यवहार हा कंपनीच्या www.eclerx.com ह्या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या समभाग जिथे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर www.bseindia.com आणि www.nseindia.com उपलब्ध करून देण्यात येईल.
- कर सवलत हवी असल्यास आवश्यक कागदपत्रे https://ris.kfintech.com/form15/ अपलोड करता येईल किंवा einward.ris@kfintech.com वर गुरुवार, सप्टेंबर ८, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत ईमेल करता येईल ज्यामुळे कंपनीला लागू असलेल्या दराने टीडीएस/कराची आकारणी करता येईल, कर निश्चिती/कपातीच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार सप्टेंबर ८, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वा नंतर प्राप्त झाल्यास त्यावर विचार

गेणतीही समस्या असल्यास समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की त्यानी कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना फोलियो क्रमांक / डीपी आयडी /क्लायंट आयडी नमूद करून खालील पत्यावर संपर्क साधावा:

क्रेफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड (युनिट: ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड)

. सेलेनियम टॉवर बी. प्लॉट ३१ आणि ३२,

फायनॅन्शियल डिस्ट्रीक्ट, नानाक्रमगूडा, सेरिलिंगॅमली, हैद्राबाद – ५०००३२ तेलंगाना. भारत. टोल फ्री नं: १८०० ३०९ ४००१

ईमेल : <u>einward.ris@kfintech.com</u> ठिकाण : मुंबई

दिनांक: ऑगस्ट १०, २०२२

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड करिता प्रतिक भानुशाली कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एफ ८५३८

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, १) श्री. दिनेश परशोत्तमदास रायकुवर आणि २) श्रीम. भारती **डी. रायकवर.** शेअर प्रमाणपत्र क्र. १४३ अन्वये जारी रु. ५०/- चे प्रत्येकी ५ शेअर्स धारक विभिन्न क्र. ६६६ ते ६७० आणि अन क्र. बीडीआर-१-०३६११-२००३ अन्वये हमी उपप्रबंधकच्या कार्यालयात नोंदणीकत आणि ९ जन. २००३ दिनांकीत विक्री करीता कराराद्वारे में. राजरत्न बिल्डर्स कडून संपादन गाव विलेपार्ले (पूर्व)चा जमीन धारक सी.टी.एस क्र. १३१० वर बांधलेले तेजपाल रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे कामदार को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चा भांडवल/मिळकतीमध्ये २ ऱ्या मजल्यावर ऑफिस क्र. ३१. मोजमापित ३३५ चौ.फ. चटई क्षेत्र मळ मालक आहेत. सदर १) श्री. दिनेश परशोत्तमदास रायकुवर आणि २) श्रीम. भारती डी. रायक्वर यांनी त्यानंतर सदर शेअर्स आणि फ्लॅट श्री. धिरेन महेंद्र शाह यांना अनु क्र. बीडीआर-४-०४९३३-२०२१ अन्वये हमी उपप्रबंधकच्या कार्यालयात नोंदणीकत आणि २८ मे. २०११ दिनांकीत विक्री कराराद्वारे विक्री, हस्तांतर आणि अभिहस्तांकीत केले. सदर श्री. धिरेन महेंद शाह हे सदर ऑफिसचे एकमेव आणि सर्वस्वी मालक झाले, सदर मालकांच्या प्रत्यक्ष कब्जात, स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार धारक, सदर ऑफिस हे आयसीआयसीआय बँकेकडे गहाण आहे, आता सदर शेअर्स आणि ऑफिस क्र. ३१ विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन करण्यास इच्छक आहेत आणि सर्व फायदे आणि विशेषाधिकार आणि तसेच सदर ऑफिसचा प्रत्यक्ष कब्जा आमच्या अशीलांच्या वतीने सूपूर्त करतील..

कोणत्याही व्यक्ती आणि/किंवा मंडळ वरील शेअर्स आणि ऑफिस आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात आणि/किंवा कोणत्याही विलेख किंवा दस्तावेज निष्पादित केले असल्यास आणि/किंवा त्याचा संपादन आणि किंवा वापर, भोगवटा किंवा कब्जा जसे की विक्री, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, कब्जा, बक्षीस, वारसा हक्क, सोडून देणे, भाडेपट्टा च्या मार्गे कोणत्याही दावा किंवा आक्षेप असल्यास, काही असल्यास त्यांनी दस्तावेजीय पुरावा सह ह्या सूचनेची जारी तारखेपासून १० दिवसांच्या आंत सदर आम्हाला सूचित करावा, कसूर केल्यास कोणत्याही अशा व्यक्ती/मंडेळ द्वारे, मार्फत त्यांच्या करिता आणि/किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या वतीने अशा दावा किंवा मागणी, आक्षेप किंवा अडथळा इ. प्राप्त न झाल्यास ते स्विकारले जाणार नाही, आणि माझे अशिल सद्र शेअर्स आणि फ्लॅट आणि सद्र फ्लॅटचा प्रत्यक्ष कब्जा घेण्यास सह विक्रीकराराच्या निष्पादन आणि नोंदणीद्वारे यानुसार मूळ नामाधिकार विलेख आणि हस्तांतर प्रपत्र संपादन करण्यास हक्कदार असतील.

दिनांकित १० ऑगस्ट. २०२२

ए. एन. एस. लिगल सर्व्हिसेस. वकील डी-१०. पार्ले कॉलनी. सहकार मार्ग.

विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७.

∷ CFM

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी)

नोंदणीकृत कार्यालय : ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट, वायएमसीए क्लब जवळ, स. क्र. ८३५/१+३, एस. जी. हायवे,

मकरबा, अहमदाबाद - ३८००५१, गुजरात. कॉर्पोरेट कार्यालय : १ ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड, 🏻 🏗

संपर्कः ०२२-४००५५२८०/ ८८७९८९०२५०/ ८९७६८६२७५२ ईमेल: sapna.desai@cfmarc.in & zuber.khan@cfmarc.in

(रूल ८ (६) च्या तरतुदी पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या

नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकत तारणी धनकोंकडे गहाण असून सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. जीपी पारसिक सहकारी बँक लि. द्वारे (सीएफएमएआरसी ट्रस्ट - १ जीपीपीएसबीचे विश्वस्त म्हणू-त्यांच्या क्षमतेत कार्यरत) तारणी धनकोंच्या प्राधिकत अधिकारी दारे त्याचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे ज्यांची ''जसे आहे जेथे आहे'', जे आहे जसे आहे'' ''जे आहे तिथे आहे'' आणि ''बीनाअवलंब तत्त्वावरे'' या तत्त्वावर ३०.०८.२०२२ रोजी श्री. प्रसाद विश्वनाथ राव चौधरी (कर्जदार), सौ. विद्या प्रसाद चौधरी (सह-कर्जदार), श्री. लक्ष्मण जिवतराम डोडेजा (हमीदार) आणि श्री. अतींद्रकुमार रामचंद्र मिश्रा (हमीदार) यांच्याकडून तारणी धनकोंना देय असलेल्या २८.०२.२०२१ रोजीस रु. ८६,८२,६९०.३९/- (रुपये शह्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार सहाशे नव्वद आणि एकोणचाळीस पैसे मात्र) अधिक थकबाकी देयाच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत भविष्यातील व्याज, आकार

व इतर खचाचा वसूलाकारता विक्रा	इतर खचाचा वसूलाकारता विक्रा करण्यात यहल.		
तारण मिळकतीचे वर्णनः	ग्राम पंचायत – मुरबाड, तालुका– मुरबाड, जि. – ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सर्व्हें क्र. ६५, हिस्सा क्र. ४ए (भाग), सर्व्हें क्र. ६६, हिस्सा क्र. ३ए (भाग), सर्व्हें क्र. ७५, हिस्सा क्र. ०१ वर बांधकामित साई संसार शल्टर अशा ज्ञात प्रोजेक्टमधील ओपन टेरेस सह बिल्ट अप क्षेत्र मोजमापित २१०० चौ. फू. असलेले रो हाऊस क्र. ००१.		
तारण कर्जः	रु. ८६,८२,६९०.३९/- (रुपये श्रह्माऐंशी लाख व्याऐंशी हजार सहाशे नव्बद आणि एकोणचाळीस पैसे मात्र) २८.०२.२०२१ रोजीस आणि तारण धनकोंना थकीत त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय.		
राखीव किंमत (रा. किं.)	रु. ४०,००,०००/- (रुपये चाळीस लाख मात्र)		
इसारा अनामत रक्कम (इअर)	राखीव किमतीच्या १०% म्हणजेच रु. ४,००,०००/- (रुपये चार लाख मात्र)		
निरीक्षणाची तारीख आणि वेळ	२३.०८.२०२२ दु. २.०० ते दु. ४.००		
बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	२९.०८.२०२२ रोजीस सायं. ०५.०० रोजी किंवा त्यापूर्वी		
लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण	३०.०८.२०२२, दु. ०३.०० पासून ते ०४.०० आमच्या वरील नमूद कॉर्पोरेट कार्यालयीन पत्यावर		
संपर्क :	संपर्क : ०२२-४००५५२८०/८८७९८९०२५०/८९७६८६२७५२ ईमेल : sapna.desai@cfmarc.in आणि zuber.khan@cfmarc.in		

कोणतेही भार असल्यास: तारण धनकोंना ज्ञात नाही. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.cfmarc.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. सही / -दिनांक : १०.०८.२०२२ प्राधिकत अधिकारी, सीएफएम ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि

ठिकाण : मुंबई (सीएफएमएआरसी ट्रस्ट-१ जीपीपीएसबीचे विश्वस्त म्हणून क्षमतेत कार्यरत)

मंबर्ड कर्ज वस्ली न्यायाधिकरण क्र.॥ मध्ये ३रा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, कुलाबा, मुंबई-४०० ००५. मुळ अर्ज क्र. १४८ सन २०२२

बँक ऑफ इंडिया

विरुद्ध मे. इगॅड कॉर्पोरेशन आणि अन्य. समन्स

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीसाठी सदर

परि.: १३

... अर्जदार

...प्रतिवादी

न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २७.१०.२०२२ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २१ जुलै, २०२२ रोजी दिले/जारी

प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई

... प्रतिवादी क्र. १

... प्रतिवादी क्र. २

... प्रतिवादी क्र. २

... प्रतिवादी क्र. ३

... प्रतिवादी क्र. ३

१. मे. इगॅड कॉर्पोरेशन,

प्रोप्रायटरी कन्सर्न बी-१०२, चंद्रकांत रेसिडन्सी, मेक्सस मॉल जवळ, राधा स्वामी सत्संग समोर,

१५० फूट रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे ४०१ १०१. अनिता मनोहरलाल कांडा,

बी-१०२, चंद्रकांत रेसिडन्सी. मेक्सस मॉल जवळ, राधा स्वामी सत्संग समोर,

१५० फूट रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे ४०१ १०१. अनिता मनोहरलाल कांडा,

फ्लॅट क्र. ३०१/४०१, ए विंग, इमारत क्र. १, पूनम इम्पेरिअल, डोंगरे, विरार (पश्चिम), पालघर ४०१ ३०३.

३. मनोहरलाल जी कांडा, बी-१०२ आणि बी-१०२, चंद्रकांत रेसिडन्सी, मेक्सस मॉल जवळ, राधा स्वामी सत्संग समोर, १५० फूट रोड, भाईंदर (पश्चिम),

जिल्हा ठाणे ४०१ १०१. मनोहरलाल जी कांडा, फ्लॅट क्र. ३०१/४०१, ए विंग, इमारत क्र. १,

पूनम इम्पेरिअल, डोंगरे, विरार (पश्चिम),

Place: Mumbai Date: August 09, 2022

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane